



Niraj Cement Structurals Limited

Date: - 31/08/2024

To,

The Corporate Relations Department. BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400001 Script Code: 532986	National Stock Exchange of India Limited Exchange Plaza Bandra Kurla Complex, Bandra East Mumbai 400 051 Script Symbol : NIRAJ
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement

Pursuant to Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, Please find enclosed herewith copy of Advertisement of public notice issued in respect of information regarding 26th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Thursday, 26th September, 2024 at 11.00 am (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") in terms of Ministry of Corporate Affairs Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021, 14th December, 2021, 5th May, 2022, 28th December, 2022 and 25th September, 2023 and all other relevant circulars issued from time to time, published in Financial Express (English Language) and Mumbai Lakshadeep (Marathi Language) on 31st August, 2024.

Please take the same on your records.

Thanking you,

Yours Faithfully,

For Niraj Cement Structurals Limited


Anil Anant Jha
Company Secretary and Compliance Officer
ACS: 66063



ANIL
ANANT
JHA

Digitally signed
by ANIL ANANT
JHA
Date: 2024.08.31
12:08:53 +05'30'

CIN: L26940MH1998PLC114307

HEAD OFFICE : Niraj House, Sunder Baug, Near Deonar Bus Depot, Deonar, Chembur, Mumbai - 400 088.

FACTORY : C-55, TTC Industrial Area, Thane Belapur Road, Navi Mumbai.

Tel.: 66027100 • Fax : 25518736 • E-mail: info@niraj.co.in • Website: www.niraj.co.in

SRG HOUSING FINANCE LIMITED
 CIN: L65922RJ1999PLC015440
 Reg. Off: 321, S M Lodha Complex, Near Shastrji Circle, Udaipur-313001 (Rajasthan)
 Phone: 0294-2412609 E-mail: info@srghousing.com Website: www.srghousing.com

PHYSICAL POSSESSION NOTICE RULE 8(1) (For Immovable Property)

Whereas, the undersigned being the authorized officer of SRG Housing Finance Limited, 321, S M Lodha Complex, Near Shastrji Circle, Udaipur - 313001 (Rajasthan), under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of power conferred under section 13(12) read with rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued demand notices on the dates mentioned against each account calling upon the respective borrowers/co-borrowers/mortgagors/guarantors, to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of receipt of the said notices. The borrowers/co-borrowers/mortgagors/guarantors having failed to repay the amount, notice is hereby issued to the borrowers/co-borrowers/mortgagors/guarantors and the public in general, that the undersigned has taken physical possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act, read with rule 9 of the said rules, on the dates mentioned against each account. The borrowers/co-borrowers/mortgagors/guarantors in particular and public in general are hereby cautioned **Not to deal with the properties and any dealing with the properties will be subject to the charge of SRG Housing Finance Limited, 321, S M Lodha Complex, Near Shastrji Circle, Udaipur - 313001 (Rajasthan), for the amounts mentioned below plus future interest and cost/charges thereon until the realization.**

The Borrowers/Co-borrowers/Mortgagors/Guarantors attention are invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the said Act, in respect of time available to redeem the available secured assets.

S. NO.	Loan Account Number (Lan)/ Borrowers/ Co-borrowers/ Guarantors	1) Date Of Demand Notice 2) Date Of Physical Possession 3) Claim Amount As Per Demand Notice	Description Of Immovable Property
1.	HLR00000000005610 Mr. Fateh Singh Rajput S/o Mr. Sohan Singh Rajput (Borrower) Mrs. Laxmi Bai Rajput W/o Mr. Fateh Singh Rajput (Co-Borrower) Mr. Saroj Khirrod Behera S/o Mr. Khirrod Behera (Guarantor)	1. Date Of Demand Notice - November 06, 2019 2. Date Of Physical Possession - 28 August 2024 3. Claim Amount As Per Demand Notice - ₹ 10,67,520/- Rupees Ten Lakh Sixty-seven Thousand And Five Hundred And Twenty Only As On November 04, 2019 Plus Future Interest, Incidental Expenses, Cost, Charges, And Etc. W.e.f. November 05, 2019	All That Piece And Parcel Of Land Owned By- In The Name Of Mr. Fateh Singh Rajput S/o Mr. Sohan Singh Rajput Having Flat No. 401, On The 4th Floor Of Ramchandra Apartment On Survey No. 88, Hissa No. 1, Admesuring 121 Sq. Mtr. At Ramchandra Nagar, Gandhi Chowk, Phipolpada, Village-Virar, Tehsil-Vesai, District- Palghar (Maharashtra), Easting About - 450.00 Sq Ft. Surrounded By: East- Sai Krupa Building, West- Shree Samarth Apartment, North- Yegeshwar Apartment, South- Phipolpada Road/ Jha Niwaas

PLACE: Maharashtra
 DATE: 31-08-2024

Authorized Officer, SRG Housing Finance Limited

INDIA GELATINE & CHEMICALS LIMITED
 CIN: L99999GJ1973PLC002260
 Registered Office : 703/704, 'Ship', 7th Floor, Near Municipal market, Sheth C.G. Road, Navrangpura, Ahmedabad - 380 009. Tel : +91-79-26469514
 E-mail ID: investor@indiagelatinelimited.com Website: www.indiagelatinelimited.com

NOTICE

Notice is hereby given that the 52nd Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, 27th September, 2024 at 12:30 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without the physical presence of the Members at a common venue, in accordance with the General Circulars bearing No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 Circular No. 20 of 2020 dated May 05, 2020, and Circular No. 02/2021 dated January 13, 2021, 19/2021 dated December 08, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 02/2022 dated May 05, 2022, 10/2022 dated December 28, 2022 and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2023 dated September 25, 2023 in relation to "Clarification on holding of Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM)" (collectively referred to as "MCA Circulars"), and the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars").

In compliance with the aforesaid Circulars, Notice of the AGM along with the Annual Report is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Depository Participant(s) (DP), Company/Registrar and Transfer Agents ("RTA"). Members may note that the Notice of Annual General Meeting and Annual Report for the financial year 2023-2024 will also be available on the Company's website www.indiagelatinelimited.com, website of stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.

Members can attend and participate in the Annual General Meeting through VC/OAVM facility only. The members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The facility for appointment of proxies by the Members will not be available since the AGM is being held by VC/OAVM.

The Members of the Company holding Equity Shares of the Company, who have not registered their e-mail addresses may get their e-mail addresses registered with Link Intime India Pvt Ltd by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html in their website www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the E mail Registration heading and follow the registration process as guided therein. In case of any query, a member may send an email to RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 Notice is hereby given that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 20th September, 2024 to Friday, 27th September, 2024 (both days inclusive) for the purpose of 52nd Annual General Meeting and for determining the entitlement of dividend for the year ended 31st March, 2024.

As per Section 108 of the Companies Act, 2013 read with rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended & Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is pleased to provide its members the facility to cast their votes using electronic voting system (remote e-voting) through e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) on all resolutions set forth in the Notice dated 8th August, 2024. Further, the Company has entered into an arrangement with Link Intime India Private Limited for conducting the AGM through VC/OAVM at <https://instameet.linkintime.co.in> which will facilitate the e-voting at the AGM. The detailed instructions for attending the AGM through VC/OAVM and e-voting during the AGM are provided in the Notice.

The Details are given hereunder:

- Date of sending the Annual Report through e-mail: **30th August, 2024;**
- The Ordinary and/or Special business as set out in the Notice of the Annual General Meeting may be transacted by electronic means through remote e-voting;
- Date and time of commencement of remote e-voting: **Tuesday, 24th September, 2024 at 10.00 a.m.**
- Date and time of end of remote e-voting: **Thursday, 26th September, 2024 at 5.00 p.m.**
- Please note that the e-voting facility shall be disabled by CDSL for voting beyond the time mentioned at (iv) above;
- The cut-off date for the purpose of remote e-voting and voting at Annual General Meeting is Thursday, 19th September, 2024;
- Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of Annual General Meeting and holding shares as on the cut-off date i.e. 19th September, 2024, may obtain the Login ID and password by sending a request at rnt.helpdesk@linkintime.co.in. However, if member is already registered with CDSL for e-voting, the member can use the existing user ID and password for casting their vote through remote e-voting.
- The members may note that:
 - The Company is providing e-voting during the AGM which is integrated part of VC/OAVM platform and no separate login is required for the same;
 - Members who have cast their vote by remote e-voting prior to the Annual General Meeting may also attend the Annual General Meeting but shall not be entitled to cast their vote again;
 - A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the Annual General Meeting;
 - Mr. Chirag Shah, Practicing Company Secretary (CP No. 3498) has been appointed as Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.
 - The results shall be declared on or after the AGM of the Company. The results declared along with the Scrutinizers Report shall be placed on the Company's website www.indiagelatinelimited.com, website of stock exchange i.e. The BSE Limited at www.bseindia.com and on the website of CDSL within 2 (two) working days of the passing of the resolutions at the AGM of the Company.
- The notice of the 52nd Annual General Meeting is available on the Company's website www.indiagelatinelimited.com
- For electronic voting instructions, members may go through the instructions in the Notice of 52nd Annual General Meeting and in case of any queries / grievances relating to electronic voting (remote e-voting), members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com under help section. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 22 55 33. In case the members have any queries or issues regarding attending the AGM through VC/OAVM and/or e-voting during the AGM, you can write an email to instameet@linkintime.co.in or Call on Tel : (022-49186175).

By order of the Board of Directors
 Sd/-
Tanaya T. Daryanani
 Company Secretary
 A37181

Place : Mumbai
 Date : 30th August, 2024

BANG OVERSEAS LIMITED
 CIN : L51900MH1992PLC067013
 Registered Office: 405-406, Kewal Industrial Estate, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai - 400013
 Email: cs@banggroup.com; Website: www.banggroup.com; Tel No.: (022) 66607965

PUBLIC NOTICE - 32nd ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that the 32nd Annual General Meeting (AGM) of the member of the **Bang Overseas Limited** (the company) is scheduled to be held on **Friday, September 27, 2024 at 12.30 P.M. (IST)** through video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM), without physical presence of the members at a common venue, in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021, 2/2022, 10/2022 and 09/2023 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023, respectively, ("MCA Circulars") allowing, inter-alia, conducting of AGMs through Video Conferencing / Other Audio-Visual Means ("VC/ OAVM") facility on or before September 30, 2024, in accordance with the requirements provided in paragraphs 3 and 4 of the MCA General Circular No. 20/2020. The Securities and Exchange Board of India ("SEBI") also vide its Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020; Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022; Circular No. SEBI/HO/CFD/ PoD-2/P/ CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 ("SEBI Circulars") issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") to transact the business set out in the Notice convening the 32nd AGM.

Notice of the AGM and Annual Report for the financial year 2023-24 will be sent in electronic mode to the shareholders whose e-mail ids are registered with the Company or the Depository Participant(s). The aforesaid documents will be available on the website of the Company at www.banggroup.com and on the website of the stock exchange at www.bseindia.com/www.nseindia.com. As per the MCA Circulars and SEBI Circular, no physical copies of the notice of AGM and Annual Report will be sent to any shareholder.

Manner of registering and updating email addresses:

- Members holding shares in physical mode are requested to send an email to cs@banggroup.com, mohsin.mohd@kfinetech.com along with necessary documents like Folio No., Name of member (s) and self-attested scanned copy of PAN Card or Aadhaar card for registering their email addresses.
- Members holding Shares in Demat mode are requested to contact their respective Depository Participant for registering their email addresses.

The Company is providing e-voting facility (remote e-voting) to its shareholders to cast their votes on all the resolutions set out in the notice of the 32nd AGM. Additionally, the Company has facility of voting through e-voting during the AGM (e-voting). The procedure for remote e-voting and e-voting during the AGM by the Shareholders holding shares in electronic mode/physical mode will be provided in the Notice of AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

For Bang Overseas Limited
 Sd/-
Brijgopal Balaram Bang
 Managing Director
 (DIN: 00112203)

Date: 31/08/2024
 Place: Mumbai

HOTEL AND RESTAURANT ASSOCIATION (WESTERN INDIA)
 CIN: U91110MH1951NPL008380
 Regd. Office: 4, Candy House, Mandlik Road, Colaba, Mumbai - 400 001

PUBLIC NOTICE

This is to inform all the Members of the Association that the 74th Annual General Meeting of the Association will be held on Saturday, 21st September, 2024, at 4.00 pm at "Taj Mahal Palace", Colaba, Mumbai - 400 001 to transact the business in the notice dated 23rd August, 2024, which has as on date been posted at www.hrawi.com and sent by email to members whose email IDs are registered with the Association. The Annual Report comprising of the Notice, Executive Committee report and audited Financial Statements has been dispatched to all members through email by the Association on 30th August 2024. If any member of the Association wishes to view the entire notice including the Annual Report can visit the Company's Website i.e. www.hrawi.com or may request the same by sending an email to the Association on asp@hrawi.com.

In compliance with Section 106 of the Companies Act, 2013 and Rule 20(4) of the Companies (Management and Administration) Rules, 2014 the Association is pleased to provide e-voting facility i.e. voting from a place other than the AGM venue to the Association's members through National Securities Depository Limited (NSDL) to enable them to cast their vote electronically for the business to be transacted at the AGM.

All the members of the Association are hereby informed that

- E-voting period will commence on 17th September, 2024 at 9: 00 am and ends on 20th September, 2024 at 5:00 pm.
- The cut-off date for the eligibility for e-voting and voting at the AGM is **Saturday, 14th September, 2024.**
- A person, whose name is recorded in the register of members maintained by the Association as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper.
- Any Association Member not entitled to vote as of the cut-off date on account of non-payment of his / her subscription amount, shall not be entitled to vote by remote e-voting or polling at the AGM venue, despite password and the procedure for remote e-voting being sent to such Association Member. Associate and Affiliate members will not have any voting rights.
- The e-voting module shall be disabled thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently or cast vote again.
- The facility for voting by ballot paper/e-voting shall be made available on the day of the AGM and members who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their rights.
- The Association Members who have cast their vote by remote e-voting may also attend the Meeting but shall not be entitled to cast their vote again on same resolutions at the venue of the meeting.
- The Executive Committee has designated **Mr. Martinho Ferrao**, as the **Scrutinizer**, to scrutinize the E-voting and poll at the AGM in a fair and transparent manner.
- The notice containing e-voting procedure is also available on NSDL's website : <https://www.evoting.nsdl.com> and on the Association's website www.hrawi.com
- In case of any query pertaining to E-voting, please visit help and FAQ's section available at the Downloads section : <https://www.evoting.nsdl.com/>. For any other query, the Association Member may contact the office of the HRAWI on (022) 2202 4076 / 2283 1624 / 2281 9773.

BY ORDER OF THE EXECUTIVE COMMITTEE
 Sd/-
TRUPTI PAWAR
 SECRETARY GENERAL
 HOTEL AND RESTAURANT ASSOCIATION (WESTERN INDIA)

Dated: 30th August, 2024

THOMAS SCOTT (INDIA) LIMITED
 CIN: L18109MH2010PLC209302
 Regd. Office: 447, Kewal Industrial Estate, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai - 400013;
 Corporate Office: 405-406, Kewal Industrial Estate, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai - 400013;
 Email: investor.tsil@banggroup.com; Website: www.thomasscott.org

PUBLIC NOTICE - 14TH ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that the 14th Annual General Meeting (AGM) of the member of the **Thomas Scott (India) Limited** (the company) is scheduled to be held on **Friday, September 27, 2024 at 01.30 P.M. (IST)** through video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM), without physical presence of the members at a common venue, in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021, 2/2022, 10/2022 and 09/2023 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023, respectively, ("MCA Circulars") allowing, inter-alia, conducting of AGMs through Video Conferencing / Other Audio-Visual Means ("VC/ OAVM") facility on or before September 30, 2024, in accordance with the requirements provided in paragraphs 3 and 4 of the MCA General Circular No. 20/2020. The Securities and Exchange Board of India ("SEBI") also vide its Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020; Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022; Circular No. SEBI/HO/CFD/ PoD-2/P/ CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 ("SEBI Circulars") issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") to transact the business set out in the Notice convening the 14th AGM.

Notice of the AGM and Annual Report for the financial year 2023-24 will be sent in electronic mode to the shareholders whose e-mail ids are registered with the Company or the Depository Participant(s). The aforesaid documents will be available on the website of the Company at www.thomasscott.org and on the website of the stock exchange at www.bseindia.com/www.nseindia.com. As per the MCA Circulars and SEBI Circular, no physical copies of the notice of AGM and Annual Report will be sent to any shareholder.

Manner of registering and updating email addresses:

- Members holding shares in physical mode are requested to send an email to investor.tsil@banggroup.com, mohsin.mohd@kfinetech.com along with necessary documents like Folio No., Name of member (s) and self-attested scanned copy of PAN Card or Aadhaar card for registering their email addresses.
- Members holding Shares in Demat mode are requested to contact their respective Depository Participant for registering their email addresses.

The Company is providing e-voting facility (remote e-voting) to its shareholders to cast their votes on all the resolutions set out in the notice of the 14th AGM. Additionally, the Company has facility of voting through e-voting during the AGM (e-voting). The procedure for remote e-voting and e-voting during the AGM by the Shareholders holding shares in electronic mode/physical mode will be provided in the Notice of AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

For Thomas Scott (India) Limited
 Sd/-
Brijgopal Balaram Bang
 Managing Director
 (DIN: 00112203)

Date: 31/08/2024
 Place: Mumbai

NIRAJ CEMENT STRUCTURALS LIMITED
 CIN: L26940MH1998PLC114307
 Regd. Off.: Niraj House, Sunder Baug, Near Deonar Bus Depot, Chembur (East), Mumbai - 400088, E-mail id: cs@niraj.co.in, Phone No.: +91 22 66027100 www.niraj.co.in

NOTICE OF TWENTY SIXTH (26th) ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that Twenty Sixth (26th) Annual General Meeting ("AGM") of the members of M/s. Niraj Cement Structurals Limited ("the Company") will be held on **Thursday, September 26, 2024 at 11.00 a.m. (IST)** through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all the applicable circulars on the subject matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the business as set out in the Notice of 26th AGM of the Company.

Members will be able to attend and participate in the AGM by VC/OAVM only. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. In compliance with the applicable circulars issued by the MCA and SEBI on the subject matter, Notice of 26th AGM and Annual Report for FY 2023-24 will be sent only by electronic mode to all the members whose email addresses are registered with the Depository Participants/Registrar and Transfer Agent/ Company. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with their Depository Participants ("DP") by following procedure prescribed by DP.

The Company has engaged services of National Securities Depository Limited ("NSDL") for providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of 26th AGM. Additionally, the Company, through NSDL, is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting").

The details such as manner of (i) registering / updating email addresses, (ii) casting vote through remote e-voting/e-voting and (iii) attending the AGM through VC / OAVM has been set out in the Notice of the AGM which will be dispatched in due course.

The members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of 26th AGM (being sent electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or through e-voting facility at the AGM.

The Notice of 26th AGM and Annual Report for FY 2023-24 will also be made available on the Company's website at <https://www.niraj.co.in>, website of the stock exchanges, i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

By Order of the Board of Directors
 For Niraj Cement Structurals Limited
 Sd/-
Anil Anant Jha
 Company Secretary & Compliance Officer
 Membership No. - A66063

Date: August 30, 2024
 Place: Mumbai

The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai (Incorporating The Vidarha Co.-Op. Bank Ltd.) (Scheduled Bank)
 Regional Office, Pune: 915/2, Dr. Sule Path, Shivajinagar, Pune - 411004.
 Website: <https://mscbank.com> • Tel. No.: 020-25654497

POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the Authorised Officer of the The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai under the **Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002** and in exercise of powers conferred under section 13(12) read with (rule 3) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 03rd May 2024 No. F-13(2) Kute Sons Dairies Notice/73/2024-25 calling upon the borrower "Kute Sons Dairies Ltd.", 406/407, Nimbhore, Post- Survadi, Taluka - Phaltan, District - Satara - 415523 to repay the Loan Outstanding Amount as on 30.04.2024 of MSC Bank, MDCC Bank & TDCC Bank in consortium Finance mentioned in the notice being **Rs. 19,999.52 Lakh (Rupees One Hundred Ninety Nine Crore Ninety Nine Lakhs and Fifty Two Thousand Only) of which MSC Bank Rs. 11,022.52 Lakh (Rupees One Hundred Ten Crore Twenty Two Lakh & Fifty Two Thousand Only), MDCC Bank Rs. 2,702.39 Lakh (Rupees Twenty Seven Crore Two Lakh and Thirty Nine Thousand Only) and TDCC Bank Rs. 6,274.61 Lakh (Rupees Sixty Two Crore Seventy Four Lakh and Sixty One Thousand Only) within 60 days from the date of the said notice.** The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the property described hereinbelow in the exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with the rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on **26.08.2024 & 27.08.2024.**

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the MSC Bank, MDCC Bank & TDCC Bank for an amount of **Rs. 20,641.55 Lakh (Rupees Two Hundred Six Crore Forty One Lakh Fifty Five Thousand Only)** as on 31.07.2024 and further interest thereon.

The Borrowers attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE ASSET [AS PER MORTGAGE DEED]

All those pieces and parcels of land or ground hereditaments and premises together with factory buildings, office building, godowns, residential quarters and structures standing thereon at Taluka & District Beed as mentioned below:

Sr. No.	Name of the Owner	Type of Property	Particulars	Area	Date of Possession
1	Mrs. Archana Suresh Kute	N.A. Land (Land A/c No. 4897)	S.No. 54 Property No. 3-15-1217 Kasabe Taraf, Bobade, Tq. & Dist. Beed	101.20 Sq.Mtrs.	27.08.2024
2	Mr. Suresh Dnyanobarao Kute	N.A. Land (Land A/c No. 5638)	S.No. 55 Property No. 3-15-1375 Kasabe Taraf, Bobade Tq. & Dist. Beed	139.40 Sq.Mtrs.	27.08.2024
3	Mr. Suresh Dnyanobarao Kute	N.A. Land (Land A/c No. 5383)	S.No. 55 Property No. 3-15-1359 Hanuman Nagar, Kasabe Taraf, Bobade, Tq. & Dist. Beed	910.89 Sq.Mtrs.	27.08.2024
4	Mrs. Archana Suresh Kute	Godown (Part I) (Land A/c No. 3840)	S.No. 16, Moje Bahirwadi, Tq. & Dist. Beed	0.36.0 H	26.08.2024
5	Mrs. Archana Suresh Kute	Godown (Part II) (Land A/c No. 3840)	S.No. 16, Moje Bahirwadi, Tq. & Dist. Beed	0.1.75 H	26.08.2024
6	Mrs. Archana Suresh Kute	Godown (Land A/c No. 5305)	S.No. 16, Moje Bahirwadi, Tq. & Dist. Beed	0.24.71 H	26.08.2024
7	Mr. Suresh Dnyanobarao Kute	N.A. Land (PTR No. 1389)	S.No. 371, Plot No. 6 (24-1-1337) Majalgaon, Beed	622.5 Sq.Mtrs	27.08.2024
8	Mr. Suresh Dnyanobarao Kute	Row House Bunglow	S.No. 100-AA, Gangadham, Tridhara, Bangla No. 6, Beed Taraf, Beed	97.58 Sq.Mtrs.	26.08.2024
9	Mr. Suresh Dnyanobarao Kute	Residential Plot and structures	S.No. 52, Moje Bahirwadi, Tq. & Dist. Beed	0.03.13 H	27.08.2024
10	Mr. Suresh Dnyanobarao Kute	N.A. Land	S.No. 194, Plot No. 35 & 36, Kasabe Beed Taraf, Bobade Tq. & Dist. Beed	198.79 Sq.Mtrs.	27.08.2024
11	Mrs. Archana Suresh Kute	Commercial Shop	Shop No. 1 Ground Floor "C" Building Regency Park, CTS No. 9067/65 & 9067, Taraf- Balgujar, Barshi Road, Dist. Beed	41.28 Sq.Mtrs. Built up area	26.08.2024
12	Mrs. Archana Suresh Kute	Commercial Shop	Shop No. 2 Ground Floor "C" Building Regency Park, CTS No. 9067/65 & 9067, Taraf- Balgujar, Barshi Road, Dist. Beed	40.60 Sq.Mtrs. Built up area	26.08.2024
13	Mrs. Archana Suresh Kute	Commercial Shop	Shop No. 3 Ground Floor "C" Building Regency Park, CTS No. 9067/65 & 9067, Taraf- Balgujar, Barshi Road, Dist. Beed	35.53 Sq.Mtrs. Built up area	26.08.2024
14	Mrs. Archana Suresh Kute	Commercial Shop	Shop No. 7, Ground Floor Ambika Pride, S.No. 99, Canal Road, Taraf Giram, Beed	42.93 Sq.Mtrs. Built up area	26.08.2024
15	Mrs. Archana Suresh Kute	Residential Flat	Flat No. 303, 2 nd Floor, Nikhil Vision, Jalna Road, Tq. & Dist. Beed, CTS No. 2447, Having Property No. 1-6-1970	60.40 Sq.Mtrs. (Built up area 46.18 Sq.Mtrs.)	26.08.2024
16	Mrs. Archana Suresh Kute	Residential converted into Commercial Shop	Shop No. 5, 1 st Floor, Chandrama Complex, Subhash Road Beed, CTS No. 1825 having property No. 2-13-540	68.98 Sq.Mtrs.	26.08.2024
17	Mr. Suresh D. Kute	Residential converted into Commercial Shop	Shop No. 3, 2 nd Floor, Chandrama Complex, Subhash Road, Beed, CTS No. 1825 having property No. 2-13-540	50 Sq.Mtrs.	26.08.2024
18	Mr. Suresh D. Kute	N.A. Land	Shop No. 48, Village Kasbe Beed, Tarf Khod, Tal. Beed, Dist. Beed	0.41.00 H	27.08.2024
19	Mr. S				

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, आम्ही, सदर स्टॅलिन अपार्टमेंट्स को-ऑपरेटिव्ह हॉमिंग सोसायटी लिमिटेड (सदर सोसायटी) यांचा पत्ता: प्लॉट क्र.२६४, महाकाली गुंफा रोड, शोरे-ए-पंजाब, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, यापुढे सदर मे. स्टॅलिन अपार्टमेंट्स को.हो.सो.लि., प्लॉट क्र.२६४, शोरे-ए-पंजाब को-ऑपरेटिव्ह हो.सो.लि., महाकाली गुंफा रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, नोंदणी क्र.बीओएम/इन्व्हेस्टमेंट/एचएसबी/टीसी/११११०७/सन २०००-२००१ दिनांक ०८.१२.२०००, क्षेत्रफळ ४८८.०६ चौ.मी. हे सदर प्लॉट श्री. इंद्रजीत सिंघ सरणा यांच्याकडून सोसायटी नावे मे. स्टॅलिन अपार्टमेंट्स को.हो.सो.लि. यांच्याकडे दिनांक शुक्र असेल्ले भाग प्रमाणपत्र क्र.२१० हस्तांतर/अभिहस्तन करणाऱ्याच्या प्रक्रियेत असून ते हक्क/गहाळ झाले आहे आणि त्यांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणसाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे. सोसायटी सदर सूचना प्रकाशनापासून १५ (पंधरा) दिवसांनयुक्त दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणालेखी स्वरुपात दावा, मागणी किंवा आक्षेप मागवित आहेत. विलिप्त कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास श्री. इंद्रजीत सिंघ सरणा यांच्याकडून सोसायटी नावे मे. स्टॅलिन अपार्टमेंट्स को.हो.सो.लि. यांच्याकडे प्लॉट क्र.२६४ चे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणालेखी सोसायटी मुक्त असेल.

मे. स्टॅलिन अपार्टमेंट्स को.हो.सो.लि. (निर्मोचन), सदर सोसायटीचे सदस्य, प्लॉट क्र.२६४, जमीन सीटीएस क्र.३२८/१०२ आणि प्रवर्तक हे महाराष्ट्र सद्दनीका मालकीचे कायदा १९६० अंतर्गत येथे कळविते आहेत की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत शोरे-ए-पंजाब कोहोसोलि., सोसायटी कार्यालयाकडे संपर्क करावा आणि सदर सोसायटीकडे प्लॉट हस्तांतर/अभिहस्तनकरणाच्या प्रक्रियेस सहाय्य करावे. विलिप्त सूचना कालावधीत आमच्याकडे तुम्ही संपर्क न केल्यास कायदानुसार मे. स्टॅलिन अपार्टमेंट्स को.हो.सो.लि. यांच्याकडे प्लॉट क्र.२६४ चे हस्तांतर/अभिहस्तन केले जाईल.

स्टॅलिन अपार्टमेंट्स कोहोसोलि.करिता
अध्यक्ष/मा. सचिव

रोज वाचा
दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE
NOTICE IS HEREBY GIVEN THAT we are investigating the title of Flat No. 304, 3rd floor in Building No. 1, Tagore Nagar Shiv Smruti CHS.LTD. Building known as 'Crown 83' area admeasuring 561 Rera Carpet, situated at Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai-400 083, (herein referred to as said Flat).
That the old Flat No. 06 in the above said Society was originally belongs to Smt. Ramanben G. Patel who died on 12.12.2019 leaving behind 1. Mr. Jitendra G. Patel, 2. Smt. Amisha A. Patel, 3. Mrs. Kalavathen R. Patel, as only legal heirs.
That the said old room No. 06 redveloped by the society and society have allotted newly constructed Flat No. 304 in lieu of old flat no. 06 to the above said legal heirs (present members of the society), and also have executed PAAa on 06 February 2024 And virtue of PAAa became the owner of said Flat No. 304, and are dealing with my client about the sale in respect of said Flat.
All the persons are hereby informed if any person having claim as legal heir of Smt Ramanben G. Patel by way of inheritance, and or having any claim by sale, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within **Fifteen days** from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the transaction.
SCHEDULE
Flat No. 304, 3rd floor in Building No. 1, Tagore Nagar Shiv Smruti CHS.LTD., Building known as 'Crown 83', situated at Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai-400 083 area admeasuring 561 RERA Carpet. C.T.S No. 354 Part, survey no. 113, village Haryali, Taluka -Kurla.
31st day of August 2024
S.S. Vichare (Advocate)
Office No. 1, Sai Shraddha "C" Wing CHS.LTD., Station Road, behind Vikhroli Bus Depot, Station Road, Vikhroli (E), Mumbai -400 083.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public at large on behalf of my client Mr. MADHAVAN SINGADURAI S/o. Late Mr. SINGADURAI. Late Mr. SINGADURAI was absolute owner of Flat No. 103, D-Wing, Manali Sunrise CHS Ltd, Manali Village, Kashmirira, Dist. Thane. All the persons are hereby informed if any person having claim as legal heir of Smt Ramanben G. Patel by way of inheritance, and or having any claim by sale, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within **Fifteen days** from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the transaction.
SCHEDULE
Flat No. 304, 3rd floor in Building No. 1, Tagore Nagar Shiv Smruti CHS.LTD., Building known as 'Crown 83', situated at Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai-400 083 area admeasuring 561 RERA Carpet. C.T.S No. 354 Part, survey no. 113, village Haryali, Taluka -Kurla.
31st day of August 2024
S.S. Vichare (Advocate)
Office No. 1, Sai Shraddha "C" Wing CHS.LTD., Station Road, behind Vikhroli Bus Depot, Station Road, Vikhroli (E), Mumbai -400 083.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that my client, Mr. Shankar Sugappa @Soogappa Pallekar as the owner is entitled to the property having description as 'Flat no. 35, 3rd floor, A wing, Building No. R/5, Jogeshwari Mata CHS, Ajgaonkar Plot, Sai Siddhi Complex, Jogeshwari East, Mumbai-400060. Whereas Original Allotment Letter has being lost/misplaced as per given details below. Allotment letter having reference no. ACKE/PAP/08/AEBF/09 dated 4.12.2009 in respect to the said flat issued by the M.C.G.M. My client has filed online police complaint to Jogeshwari police station on 20.08.2021 having Complaint ID No.69409/2024. Therefore any person having any claim on the "Said Property" or part thereof by way of inheritance, sale, mortgage, gift, lien, trust, license, lis pendens or otherwise are required to lodge their claim with the undersigned on the Above mentioned address within 15 days of publication of this notice with the documentary evidence, failing which the claim if any of such person shall be treated as waived and not binding to my client. Ad-
Sd/-
Shweta P. Kalkar (Advocate)
Shop No. 3, B wing, Jyotirling CHS, Building No.1, Sai Siddhi Sankul, Ajgaonkar Plot, Jogeshwari east, Mumbai - 400060. Email ID-advshwetakalkar@gmail.com, Date: 31.08.2024 Mob - 8850291021 Place: Mumbai

विद्यार्थी सूचना
येथे जाहीर सूचना देण्यात येत आहे की, श्री. अमित नरसिन्हा मेहेदळे आणि श्री. मुकेश कुमार सिंग यांच्या दरम्यान विस्तोक वेल्थ क्रिएटर्स, या नावे व प्रकारे स्थळा, यांचे नोंद पत्ता: ४१८, मनिष चेंबर, सोनावाडा रोड, गोगावा पुर्व, मुंबई-४०००६३ आणि १०३ ससंग, प्राथना समाज रोड, विलेपार्ले पूर्व, मुंबई-४०००५७ येथे व्यवसाय करित असून यांच्या दरम्यान असलेली भागीदारी त्यांच्या मौखिक अनुमतीप्रमाणे दिनांक २८ ऑगस्ट, २०२४ पासून विघटन करण्यात आलेली आहे. सर्व संबंधित पक्षकारांनी आमच्याकडे bespokew@gmail.com वर लेखी संपर्क करावा.
सही/-
विस्तोक वेल्थ क्रिएटर्स
श्री. अमित नरसिन्हा मेहेदळे आणि श्री. मुकेश कुमार सिंग
दिनांक: ३१.०८.२०२४
ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना
श्रीमती बुद्धिमा इमार्शेकर मुजवार ह्या सी.टी.एस ३, विजय एस.आर.ए. हौ. सोसायटी लि., नेहरू नगर, दत्त मंदीर जवळ, कुर्ली (पूर्व), मुंबई ४०००२४ येथे प्लॉट नं. 103 पहिला मजला (C विंग) चे मालक असून त्यांचे २२/०८/२०२४ रोजी परची साफूसफाई मध्ये दोअर सर्दिएफिकट गहाळ झाले आहे. तरी ते कोणत्या सापडले असेल व त्यासंबंधी कोणती काही हरकत असेल तर त्यांचे चौदा (१४) दिवसांचा आकांक्षायोजी संपर्क साधावा. कार्यालयीन वेळ सकाळी ११ ते सां. ५ पर्यंत उल्लेख आहे.
दि सी टी एस 3 विजय एस.आर. ए. हलर्सिंग सोसायटी लि. करिता आणि त्यांच्या वतीने
सही:-
सह. विजय गायकवाड
०10 शिव शक्ती नगर,
साकी विहार रोड, पर्व, मुंबई - ४०००२४

जाहीर नोटीस
याद्वारे सर्वसाधारण/कामगार जनतेस सूचित/सूचना देण्यात येत आहे की, माझ्या अशील श्रीमती. लीला के.के. रा. स. नं. 30, हिंसा क्र. 2, सी टी एस. क्र. ७७, पी. ए. स्म नं. 17/L, राज नगर, वेल्केअर सोसायटी, राजे शिवाजी नगर, समोर, एल अँड टी. गेट क्र. 1, गुंफा गाव, साकी विहार रोड, पर्व, मुंबई ४०००२४ रोजी, १६/०८/२०२४, श्री अधिष्ठाण एम.एम. यांना कुलमुखावर पाव दिले होते. परीत खोलीच्या संदर्भात. ते आता दिनांक २६/०८/२०२४ रोजी ते रद्द केले आहे. सदर रक्म बाबत तरी कोणतीही व्यक्ती, कंपनी, ट्रस्ट, बँडी, व्यक्ती यांनी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये किंवा त्या खोलीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा कारा केला असेल तर तो कायदानुसार जबाबदार ठरवेल. कुलमुखावर/पुष्कियमुदर कोणत्याही करारासाठी, व्यवहारासाठी जबाबदार नाही.
सही
अॅड. विजय गायकवाड
०10 शिव शक्ती नगर,
साकी विहार रोड, पर्व, मुंबई - ४०००२४

SBI भारतीय स्टेट बँक
State Bank of India
वाहन विक्री सूचना
पुर्तवा घेतल्या जाणाऱ्या विक्री करण्यापूर्वी कर्जदारांना सूचना
तुमचे वर नमुद कर्ज खातेसंदर्भात आमच्या मागील सूचनेमधे देय रकम भरण्यात तुम्ही कसूर केली असल्याने कर्ज अर्क अनंतिम खोटी केलेले नोंदणीधार्क वाहन पुर्तवा घेतले आहे.
कर्जदाराचे नाव | सुचनेचे दिनांक | कर्ज खाते क्र. | वाहनाचे क्र. |
श्री. मंतू के. प्रसाद, अ.क्र.२८, प्लॉट क्र.७०/1, सी.टी.एस. ३, शिवाजी हिल्टेज, पवनेल अंधे, महाराष्ट्र-४१०२०६ | २६.०७.२०२४ | ४१२३२०६२०२७ | एमएच२६ सी११७५५
आएएसएमसी प्रवक्त, शाखा देव, प्लॉट क्र.६५, सेक्टर-१२, के. स्टार हिल्टेज समोर, सीटीडी बेलपूर, नवी मुंबई-४००६१४.
वाहन विक्री सूचना
पुर्तवा घेतल्या जाणाऱ्या विक्री करण्यापूर्वी कर्जदारांना सूचना
तुमचे वर नमुद कर्ज खातेसंदर्भात आमच्या मागील सूचनेमधे देय रकम भरण्यात तुम्ही कसूर केली असल्याने कर्ज अर्क अनंतिम खोटी केलेले नोंदणीधार्क वाहन पुर्तवा घेतले आहे.
कर्जदाराचे नाव | सुचनेचे दिनांक | कर्ज खाते क्र. | वाहनाचे क्र. |
श्री. मंतू के. प्रसाद, अ.क्र.२८, प्लॉट क्र.७०/1, सी.टी.एस. ३, शिवाजी हिल्टेज, पवनेल अंधे, महाराष्ट्र-४१०२०६ | २६.०७.२०२४ | ४१२३२०६२०२७ | एमएच२६ सी११७५५
आएएसएमसी प्रवक्त, शाखा देव, प्लॉट क्र.६५, सेक्टर-१२, के. स्टार हिल्टेज समोर, सीटीडी बेलपूर, नवी मुंबई-४००६१४.
वाहन विक्री सूचना
पुर्तवा घेतल्या जाणाऱ्या विक्री करण्यापूर्वी कर्जदारांना सूचना
तुमचे वर नमुद कर्ज खातेसंदर्भात आमच्या मागील सूचनेमधे देय रकम भरण्यात तुम्ही कसूर केली असल्याने कर्ज अर्क अनंतिम खोटी केलेले नोंदणीधार्क वाहन पुर्तवा घेतले आहे.
कर्जदाराचे नाव | सुचनेचे दिनांक | कर्ज खाते क्र. | वाहनाचे क्र. |
श्री. मंतू के. प्रसाद, अ.क्र.२८, प्लॉट क्र.७०/1, सी.टी.एस. ३, शिवाजी हिल्टेज, पवनेल अंधे, महाराष्ट्र-४१०२०६ | २६.०७.२०२४ | ४१२३२०६२०२७ | एमएच२६ सी११७५५
आएएसएमसी प्रवक्त, शाखा देव, प्लॉट क्र.६५, सेक्टर-१२, के. स्टार हिल्टेज समोर, सीटीडी बेलपूर, नवी मुंबई-४००६१४.
वाहन विक्री सूचना
पुर्तवा घेतल्या जाणाऱ्या विक्री करण्यापूर्वी कर्जदारांना सूचना
तुमचे वर नमुद कर्ज खातेसंदर्भात आमच्या मागील सूचनेमधे देय रकम भरण्यात तुम्ही कसूर केली असल्याने कर्ज अर्क अनंतिम खोटी केलेले नोंदणीधार्क वाहन पुर्तवा घेतले आहे.
कर्जदाराचे नाव | सुचनेचे दिनांक | कर्ज खाते क्र. | वाहनाचे क्र. |
श्री. मंतू के. प्रसाद, अ.क्र.२८, प्लॉट क्र.७०/1, सी.टी.एस. ३, शिवाजी हिल्टेज, पवनेल अंधे, महाराष्ट्र-४१०२०६ | २६.०७.२०२४ | ४१२३२०६२०२७ | एमएच२६ सी११७५५
आएएसएमसी प्रवक्त, शाखा देव, प्लॉट क्र.६५, सेक्टर-१२, के. स्टार हिल्टेज समोर, सीटीडी बेलपूर, नवी मुंबई-४००६१४.

जाहीर नोटीस
कै. पी रामसुब्रमणियम पेचीमूर्त रेल मंत्रालय/मध्य रेल & जाहीर नोटीस
कै. पी रामसुब्रमणियम पेचीमूर्त रेल मंत्रालय/मध्य रेल & पेट्स में ए सेंटर रेल्वे कॉर्ट्स ५/२१३ आरवाडा रोड, सायन मुंबई - ४०० ० २२, येथे कार्यरत होते, ते दिनांक २९/०३/२०२१ रोजी मर्याद झाले. तरी त्यांचे वारस खालीलप्रमाणे,
1). श्रीमती.आर सेल्वकुमारी रामसुब्रमणियम . (पत्नी/ अर्जदार)
2). श्रीमती. मलर कालेवनी रामसुब्रमणियम, (मुलगी)
3). श्रीमती. बेनिजा रामसुब्रमणियम (मुलगी)
तरी त्याबद्दल कुणाला आपली असल्यास खालील पत्त्यावर संपर्क साधावा. सदर नोटीस ओल्ड करस्टम व रेल मंत्रालय/ मध्य रेल कार्यालय मध्ये देव्यकरिता आहे. तरी ज्या कोणास आपली असल्यास 8 दिवसात खालील पत्त्यावर संपर्क करावा.पत्ता - सेंटर रेल्वे कॉर्ट्स ५/२१३ अरवाडा रोड, सायन मुंबई - ४०० ० २२

निरज सिमेंट स्ट्रक्चरल्स लिमिटेड
सीआयएन-एल२६१००एमएच१९८८पीएलसी११४३०७
नोंदणीकृत कार्यालय: निरज हाऊस, सुंदर वाग, देवनागर २९०८, चेंबर (पूर्व), मुंबई-४०००८८.
ई-मेल: cs@niraj.co.in, वेबसाईट: www.niraj.co.in दूर. क्र.: +९१-२२-६६०२१००
व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिडिओअल मीन (ओएचटीएम) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या कंपनीच्या सव्हीसाव्या (२६व्या) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना
याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, मे. निरज सिमेंट स्ट्रक्चरल्स लिमिटेड (कंपनी) च्या सव्हीसाव्या २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सक. ११.००वा. (भाष्य) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (ओएचटीएम) द्वारे, लागू असलेल्या अनुपालनामध्ये कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुदी आणि त्यासंदर्भात नवनेल्ले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्झमेंट्स) अंतर्गत, २०१५ कॉर्पोरेट अफेअर्स माल्याचे जारी केलेल्या निर्देशांनुसार सर्व लागू परिपक्व झालेले आहेत (एसीटी) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सी.ए. व्ही) कडून जारी केलेल्या २६व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद केल्यामुळे व्यवसायाच्या व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल.
सदस्य केवळ व्हीसी/ओएचटीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू आणि सहभागी होऊ शकतील. व्हीसी/ओएचटीएमद्वारे एजीएमला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोठ्याच्या उद्देशाने केली जाईल. एसीएम आणि सेबीने विषयावर जारी केलेल्या लागू परिपक्वतेचे पालन करून, २६व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा वार्षिक अहवाल केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्व सदस्यांना पाठविला जाईल ज्यांचे ईमेल पते डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/रिजिस्ट्रार आणि ट्रान्झफर एजंट/कंपनीकडे नोंदणीकृत आहेत डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/मोड्युलर बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्झमेंट्स) अंतर्गत, २०१५ कॉर्पोरेट अफेअर्स माल्याचे जारी केलेल्या निर्देशांनुसार सर्व लागू परिपक्व झालेले आहेत (एसीटी) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सी.ए. व्ही) कडून जारी केलेल्या २६व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद केल्यामुळे व्यवसायाच्या व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल.
सदस्यांना विनंती आहे की, २६व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद केल्या जाईल सर्व नोंद (इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्या जात आहेत) आणि विशेषतः, एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना, रिपोर्ट ई-व्होटिंगद्वारे किंवा एजीएममध्ये ई-व्होटिंग सुविधेद्वारे मतदान करण्याची पद्धत काळजीपूर्वक वाचावी.
२६व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ चा वार्षिक अहवाल देखील कंपनीच्या वेबसाईट <https://www.niraj.co.in> वर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर, म्हणजे बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर आणि एवॉटिंग साइट www.evoting.nsdsl.com वर देखील उपलब्ध करून दिला जाईल.
संचालक मंडळाच्या आदेशानुसार
निरज सिमेंट स्ट्रक्चरल्स लिमिटेडकरिता
सही/-
अनिता अनंत झा
कंपनी सचिव व सहाय्य अधिकारी
सदस्यत्व क्र.ए.६६१०६३

HINDUSTAN COMPOSITES LIMITED
नोंदणीकृत कार्यालय: पेनिन्सुला बिल्डिंग्स पार्क, ए टॉवर, ८वा मजला, सेनापती बापट मार्ग, लोअर पळ, मुंबई-४०००१३. सुरुवाती क्र.२०२२-६६८०१००, फॅक्स क्र.२०२२-६६८०१०५, ई-मेल: hc@hind.com, वेबसाईट: www.hindcompo.com
६०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिपोर्ट ई-व्होटिंगची माहिती आणि बुक क्लोजरीची सूचना
कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन व शासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० च्या तरतुदीनुसार येथे सूचना देण्यात येत आहे की,
१. कंपनीची ६०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सक. ११.४५वा. (भाष्य) आणि त्यासंदर्भात प्रस्तुत नियमांनुसार, २४ ऑगस्ट, २०२४ दिनांकित ६०व्या एजीएम सूचनेमध्ये नमुद केलेल्या निष्ठादासाठी सार्वभौम स्वरुपात सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती किंवा व्हीडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ-व्हिडिओअल साधनांद्वारे (ओएचटीएम) संपन्न होईल.
२. सदर कायदा, त्या अंतर्गत निर्मित नियम आणि उपरोक्त परिपक्वतेच्या अनुपालनामध्ये, ३१ मार्च, २०२४ रोजी समाप्त वार्षिक अहवाल व्हीडीओअल/इलेक्ट्रॉनिक प्रार, कंपनी, डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपीएम) आणि कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण एजंट्स (आरएटी) कडे ज्यांचे ईमेल पते अभिलेखित आहेत त्या सर्व सभासदांना पाठविल्यात आले आहेत. सदर वार्षिक अहवाल, ६०व्या एजीएम आयोजनाच्या सूचनेमधे कंपनीच्या संकेतस्थळ www.hidcompo.com, सेंट्रल डिपॉझिटरी ऑफ इंडिया लिमिटेड (सीडीएसएल) चे संकेतस्थळ www.evotingindia.com आणि स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्झमेंट्स) अंतर्गत, २०१५ कॉर्पोरेट अफेअर्स माल्याचे जारी केलेल्या निर्देशांनुसार सर्व लागू परिपक्व झालेले आहेत (एसीटी) अनुक्रमे संकेतस्थळ www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहेत.
३. कट-ऑफ दिनांक अर्थात २० सप्टेंबर, २०२४ रोजी वास्तविक प्राक्कृत किंग डीमॅट प्राक्कृत भागधारक सभासद, एजीएम स्वरुपाच्या व्हीडीओअल अन्य ठिकाणावरून सेंट्रल डिपॉझिटरी सर्विस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे ६०व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद सामन्य आणि विशेष कामकाजावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतील ("रिमोट ई-व्होटिंग").
४. सर्व सभासदांना कळविल्यात येते की :
१. ६०व्या एजीएम सूचनेमध्ये नमुद केल्या जाईल सर्व नोंद (इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्या जात आहेत) आणि विशेषतः, एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना, रिपोर्ट ई-व्होटिंगद्वारे किंवा एजीएममध्ये ई-व्होटिंग सुविधेद्वारे मतदान करण्याची पद्धत काळजीपूर्वक वाचावी.
२. रिपोर्ट ई-व्होटिंग मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी सक. ११.००वा. सुरू होईल.
३. रिपोर्ट ई-व्होटिंग शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सक. ५.००वा. समाप्त होईल.
४. इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे आणि ६०व्या एजीएममध्ये मतदानाची पात्रता निश्चित करणारी कट-ऑफ तारीख शुक्रवार २० सप्टेंबर, २०२४ आहे.
५. कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे भाग संपादित करित आहे आणि एजीएमची सूचना पाठविल्याबद्दल सभासद होत असेल आणि कट-ऑफ तारीख अर्थात शुक्रवार २० सप्टेंबर, २०२४ रोजी भाग घ्याऊन असेल, ती helpdesk.evoting@cdslindia.com किंवा hc@hind.com वर संपर्क साधून या सूचनेमधील संपर्क पत्त्यांनुसार लागू परिपक्वतेचे पालन करून, २६व्या एजीएम आयोजनाच्या सूचनेमधे कंपनीच्या संकेतस्थळ www.hidcompo.com, सेंट्रल डिपॉझिटरी ऑफ इंडिया लिमिटेड (सीडीएसएल) चे संकेतस्थळ www.evotingindia.com आणि स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्झमेंट्स) अंतर्गत, २०१५ कॉर्पोरेट अफेअर्स माल्याचे जारी केलेल्या निर्देशांनुसार सर्व लागू परिपक्व झालेले आहेत (एसीटी) अनुक्रमे संकेतस्थळ www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहेत.
६. रिपोर्ट ई-व्होटिंग मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी सक. ११.००वा. सुरू होईल.
७. रिपोर्ट ई-व्होटिंग शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सक. ५.००वा. समाप्त होईल.
८. इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे आणि ६०व्या एजीएममध्ये मतदानाची पात्रता निश्चित करणारी कट-ऑफ तारीख शुक्रवार २० सप्टेंबर, २०२४ आहे.
९. कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे भाग संपादित करित आहे आणि एजीएमची सूचना पाठविल्याबद्दल सभासद होत असेल आणि कट-ऑफ तारीख अर्थात शुक्रवार २० सप्टेंबर, २०२४ रोजी भाग घ्याऊन असेल, ती helpdesk.evoting@cdslindia.com किंवा hc@hind.com वर संपर्क साधून या सूचनेमधील संपर्क पत्त्यांनुसार लागू परिपक्वतेचे पालन करून, २६व्या एजीएम आयोजनाच्या सूचनेमधे कंपनीच्या संकेतस्थळ www.hidcompo.com, सेंट्रल डिपॉझिटरी ऑफ इंडिया लिमिटेड (सीडीएसएल) चे संकेतस्थळ www.evotingindia.com आणि स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्झमेंट्स) अंतर्गत, २०१५ कॉर्पोरेट अफेअर्स माल्याचे जारी केलेल्या निर्देशांनुसार सर्व लागू परिपक्व झालेले आहेत (एसीटी) अनुक्रमे संकेतस्थळ www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहेत.
१०. रिपोर्ट ई-व्होटिंग मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी सक. ११.००वा. सुरू होईल.
११. रिपोर्ट ई-व्होटिंग शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सक. ५.००वा. समाप्त होईल.
१२. इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे आणि ६०व्या एजीएममध्ये मतदानाची पात्रता निश्चित करणारी कट-ऑफ तारीख शुक्रवार २० सप्टेंबर, २०२४ आहे.
१३. कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे भाग संपादित करित आहे आणि एजीएमची सूचना पाठविल्याबद्दल सभासद होत असेल आणि कट-ऑफ तारीख अर्थात शुक्रवार २० सप्टेंबर, २०२४ रोजी भाग घ्याऊन असेल, ती helpdesk.evoting@cdslindia.com किंवा hc@hind.com वर संपर्क साधून या सूचनेमधील संपर्क पत्त्यांनुसार लागू परिपक्वतेचे पालन करून, २६व्या एजीएम आयोजनाच्या सूचनेमधे कंपनीच्या संकेतस्थळ www.hidcompo.com, सेंट्रल डिपॉझिटरी ऑफ इंडिया लिमिटेड (सीडीएसएल) चे संकेतस्थळ www.evotingindia.com आणि स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्झमेंट्स) अंतर्गत, २०१५ कॉर्पोरेट अफेअर्स माल्याचे जारी केलेल्या निर्देशांनुसार सर्व लागू परिपक्व झालेले आहेत (एसीटी) अनुक्रमे संकेतस्थळ www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहेत.
१४. रिपोर्ट ई-व्होटिंग मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी सक. ११.००वा. सुरू होईल.
१५. रिपोर्ट ई-व्होटिंग शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सक. ५.००वा. समाप्त होईल.
१६. इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे आणि ६०व्या एजीएममध्ये मतदानाची पात्रता निश्चित करणारी कट-ऑफ तारीख शुक्रवार २० सप्टेंबर, २०२४ आहे.
१७. कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे भाग संपादित करित आहे आणि एजीएमची सूचना पाठविल्याबद्दल सभासद होत असेल आणि कट-ऑफ तारीख अर्थात शुक्रवार २० सप्टेंबर, २०२४ रोजी भाग घ्याऊन असेल, ती helpdesk.evoting@cdslindia.com किंवा hc@hind.com वर संपर्क साधून या सूचनेमधील संपर्क पत्त्यांनुसार लागू परिपक्वतेचे पालन करून, २६व्या एजीएम आयोजनाच्या सूचनेमधे कंपनीच्या संकेतस्थळ www.hidcompo.com, सेंट्रल डिपॉझिटरी ऑफ इंडिया लिमिटेड (सीडीएसएल) चे संकेतस्थळ www.evotingindia.com आणि स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्झमेंट्स) अंतर्गत, २०१५ कॉर्पोरेट अफेअर्स माल्याचे जारी केलेल्या निर्देशांनुसार सर्व लागू परिपक्व झालेले आहेत (एसीटी) अनुक्रमे संकेतस्थळ www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहेत.
१८. रिपोर्ट ई-व्होटिंग मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी सक. ११.००वा. सुरू होईल.
१९. रिपोर्ट ई-व्होटिंग शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सक. ५.००वा. समाप्त होईल.
२०. इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे आणि ६०व्या एजीएममध्ये मतदानाची पात्रता निश्चित करणारी कट-ऑफ तारीख शुक्रवार २० सप्टेंबर, २०२४ आहे.
२१. कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे भाग संपादित करित आहे आणि एजीएमची सूचना पाठविल्याबद्दल सभासद होत असेल आणि कट-ऑफ तारीख अर्थात शुक्रवार २० सप्टेंबर, २०२४ रोजी भाग घ्याऊन असेल, ती helpdesk.evoting@cdslindia.com किंवा hc@hind.com वर संपर्क साधून या सूचनेमधील संपर्क पत्त्यांनुसार लागू परिपक्वतेचे पालन करून, २६व्या एजीएम आयोजनाच्या सूचनेमधे कंपनीच्या संकेतस्थळ www.hidcompo.com, सेंट्रल डिपॉझिटरी ऑफ इंडिया लिमिटेड (सीडीएसएल) चे संकेतस्थळ www.evotingindia.com आणि स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्झमेंट्स) अंतर्गत, २०१५ कॉर्पोरेट अफेअर्स माल्याचे जारी केलेल्या निर्देशांनुसार सर्व लागू परिपक्व झालेले आहेत (एसीटी) अनुक्रमे संकेतस्थळ www.bseindia.com